



जिल्हा क्रीडा परिषद, पुणे
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे
पिंपरी चिंचवड महानगरपालिका द्वारा आयोजित
शाळेय क्रीडा स्पर्धा २०२५-२६
मार्गदर्शिका



आंतरराष्ट्रीय योगदिन सन २१ जून -२०२५



राज्यस्तर शालेय कबड्डी स्पर्धा सन २०२४-२५



२९ ऑगस्ट, राष्ट्रीय क्रीडा दिन





जितेंद्र डूडी
(भा.प्र.से.)
जिल्हाधिकारी, पुणे.
तथा अध्यक्ष,
जिल्हा क्रीडा परिषद, पुणे.

मनोगत

"Champions keep playing until they get it right." सुभाषितानुसार कोणत्याही क्रीडा प्रकारात विजयी होण्यासाठी दुर्दम्य इच्छा शक्ती व अविरत परिश्रमाची नितांत आवश्यकता असते. खेळ खेळत असतांना निरोगी आणि मानसिकता घडवण्यात खेळांमध्ये सहभाग घेणे ही महत्वाची भूमिका बजावते. आपल्या सर्वांना माहिती आहे की, शिक्षणाचा अंतिम केंद्रबिंदू म्हणजे व्यक्तीचा मानसिक आणि शारीरिक विकास. खेळ आणि खेळांमध्ये सक्रिय सहभाग घेणे हा शिक्षणाचा एक महत्वाचा भाग आहे.

क्रीडा प्रकारांचा सराव क्रीडास्पर्धांमध्ये सहभागी झाल्याने आरोग्य आणि तंदुरुस्ती राखली जाते. मानसिक शांतता आणि मनाची एकाग्रता साधली जाते. क्रीडा क्रियाकलाप आणि खेळ प्रत्येकाला खेळातील सहभागोच वैयक्तिक फायदे साध्य करण्याची संधी देतात. या क्रियाकलापांचा उद्देश एखाद्या व्यक्तीचा इष्टतम शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकास करणे आहे.

भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारा पुरस्कृत व क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, पुणे द्वारा विविध खेळांच्या शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन तालुका ते राष्ट्रीय स्तरापर्यंत दरवर्षी करण्यात येते.


माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या व प्राविण्यप्राप्त खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव २५, २० व १५ गुण तर जिल्हास्तरावरील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना ५ व विभागस्तरावर ७ गुण प्रदान करण्यात येतात. खेळाडूंना या वाढीव गुणांद्वारे त्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीसाठी देखील फायदा होणार आहे.

शालेय क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक संपादन करणाऱ्या खेळाडूंना अनुक्रमे ११२५२/- , ८९५०/- , ६७५०/- व सहभागी खेळाडूस ३७५०/- रुपये शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते व शिष्यवृत्ती धारकामध्ये पुणे जिल्हा हा राज्यात नेहमीच प्रथम क्रमांकावर आहे ही आपणांसाठी गौरवास्पद बाब आहे.

क्रीडा विभागाच्या योजनेतर्गत जिल्हा नियोजन समितीद्वारे नागरी व ग्रामीण क्षेत्रात सुसज्ज क्रीडांगणे तयार करण्यासाठी क्रीडांगण विकास अनुदान योजनेतर्गत क्रीडांगण तयार करणेकरिता रु. ७.०० लक्ष अनुदान व क्रीडा साहित्यासाठी रु. ३.०० लक्ष अर्थसहाय्य देण्यात येते तसेच व्यायामशाळा विकास अनुदान योजनेतर्गत व्यायामशाळा साहित्य व खुली व्यायामशाळा साहित्याकरिता रु. ७.०० लक्ष चे साहित्य पुरवठा केले जाते.

तसेच नाविण्यपूर्ण योजनेतर्गत जिल्ह्यातील विविध शाळा/स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये कबड्डी व कुस्ती मॅट तसेच जिम्नॅस्टीक खेळाचे अद्ययावत साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. तसेच या आर्थिक वर्षात खो-खो, कराटे, तायक्वांदो व ज्युदो तसेच वेटलिफ्टिंग खेळांचे क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


जिल्हा क्रीडा परिषद, पुणे ने Dsopune.com या वेबसाईटची निर्मिती करून स्पर्धा प्रवेशिका सादर करणे, स्पर्धा कार्यक्रम,



पुढील स्तरावरील स्पर्धांची माहिती, खेळांचे नियम व स्पर्धा आयोजन संहिता विविध क्रीडा विकासात्मक योजना यांची माहिती इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्याने स्पर्धा आयोजनामध्ये सुसूत्रता व पारदर्शकता निर्माण झालेली आहे व दरवर्षी क्रीडास्पर्धामध्ये सहभाग संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे.

सन २०२४-२५ या वर्षातील पुणे जिल्हा, पुणे महानगरपालिका व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण १६९२४१ खेळाडू मुले व मुली यांनी जिल्हास्तरावरील स्पर्धामध्ये सहभाग घेतला तर पुणे जिल्ह्याच्या १३ तालुक्यातून एकूण ९२१८५ खेळाडूंनी तालुकास्तरावर आपला सहभाग नोंदविला आहे.

गतवर्षी पुणे जिल्ह्यातील सर्व क्रीडा संघटना, शाळा, महाविद्यालये, क्रीडा शिक्षक, क्रीडा कार्यकर्ते, क्रीडा प्रेमी नागरिक, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू यांनी गववर्षीच्या तालुका, जिल्हा विभागीय, राज्य व राष्ट्रीय स्पर्धांच्या आयोजनामध्ये मोलाचे सहकार्य केल्याबद्दल जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने सर्वांचे धन्यवाद ! सन २०२५-२६ या वर्षी शालेय क्रीडा स्पर्धांचा श्रीगणेशा करण्यासाठी आपणा सर्वांना सहकार्याच्या अपेक्षेसह मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !!!



(जितेंद्र डूडी)

भा.प्र.से.

जिल्हाधिकारी, पुणे.

तथा अध्यक्ष,

जिल्हा क्रीडा परिषद, पुणे.





पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

मनागत

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला महाराष्ट्र शासनाने २००४ मध्ये शालेय क्रीडा स्पर्धेसाठी जिल्ह्याचा दर्जा दिला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील नागरीक, खेळाडू यांना व्यायाम विषयक सुविधा मिळून शहरात "क्रीडासंस्कृती" जोपासावी यासाठी क्रीडा विभागांतर्गत नागरिक, खेळाडू, विद्यार्थ्यांना विविध क्रीडांगणे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, बॅडमिंटन हॉल, लॉनटेनिस कोर्ट, टेबल टेनिस इ. आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

दिव्यांग व्यक्तींसाठी खेळ हे केवळ मनोरंजन नाही तर उपचार, पुनर्वसन, सक्षमीकरण आणि व्यावसायिक वाटचालीचा मार्ग आहे. पिंपरी चिंचवड म.न.पा. चा क्रीडा विभाग, समाजविकास विभाग व दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींसाठी उपचारात्मक हस्तक्षेप आणि उपजीविकेची संधी म्हणून खेळांना धोरणात्मकरित्या प्रोत्साहन देणेबाबत नियोजन करण्यात आले आहे.

म.न.पा. मार्फत विविध क्रीडा प्रकारांमध्ये स्थानिक खेळाडूंना नैपुण्य मिळावे व त्यातून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू तयार व्हावेत या दृष्टीने रोडिंग, आर्चरी, कुस्ती, रायफल शुटींग, हॉर्स रायडिंग इ. क्रीडा प्रकारचे प्रशिक्षित कोचचे मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत. या शिवाय राष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्र सुरू करणेचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या सर्व बाबींमुळे शहराच्या नावलौकीकात भर पडत असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची ओळख "क्रीडानगरी" म्हणून होईल असा सार्थ विश्वास वाटतो.

शासकीय शालेय क्रीडा धोरण व महानगरपालिका क्रीडा धोरण यांची सांगड घालून खेळाद्वारे शारिरीक, मानसिक सामाजिक सुदृढता वाढीस लागावी. सांघिक भावना निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता दृढ व्हावी अशी आशा बाळगतो.

सन २०२५-२६ करिता पिं.चि.म.न.पा. क्रीडाधोरण सर्व घटकांशी सुसंगत राहून भविष्यकाळ उज्ज्व करण्यात कटीबद्ध राहील.


गतवर्षी विजयी झालेल्या खेळाडूंचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. सन २०२५-२६ जिल्हास्तर शालेय शासकीय स्पर्धेस यशस्वीसाठी शभेच्छा देतो.

22

(शेखर सिंह)

आयुक्त तथा प्रशासक

पिंपरी चिंचवड महानगरपालिका





जगन्नाथ लकडे
जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे.
तथा सदस्य सचिव,
जिल्हा क्रीडा परिषद, पुणे.

मनोगत

"Sports offer a unique opportunity to learn valuable life skills that extend far beyond the game itself. They promote personal growth teamwork, and the development of a strong work ethic, all of which are essential for success in any field."

क्रीडा स्पर्धामधून शारीरिक हालचाली वाढतात. ज्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते. तसेच, मानसिक ताण कमी होतो आणि एकाग्रता वाढते. क्रीडा स्पर्धामध्ये भाग घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो. चांगले प्रदर्शन केल्यास किंवा जिंकल्यास, विद्यार्थ्याला स्वतःबद्दल चांगले वाटते.

सांघिक खेळांमध्ये, विद्यार्थ्यांना एकमेकांशी जुळवून घेणे आणि नेतृत्व करणे शिकावे लागते. यामुळे त्यांच्यात नेतृत्व गुणांचा विकास होतो. क्रीडा स्पर्धामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिकता वाढते. ते एकमेकांशी संवाद साधायला शिकतात आणि मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करतात.

क्रीडा स्पर्धासाठी नियमितपणे सराव करणे आवश्यक असते. ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि चिकाटी वाढते. क्रीडा स्पर्धामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रगतीवर सकारात्मक परिणाम होतो. कारण खेळामुळे विद्यार्थ्यांचे मन आणि शरीर दोन्ही निरोगी राहतात.

क्रीडा स्पर्धामध्ये जिंकणे आणि हरणे दोन्ही महत्वाचे असते. यामुळे, विद्यार्थ्यांना हार पचवण्याची आणि चांगली खेळाडूवृत्ती ठेवण्याची सवय लागते.

क्रीडा स्पर्धामुळे चांगले खेळाडू ओळखायला मदत होते आणि त्यांना पुढील स्तरावर जाण्याची संधी मिळते. क्रीडा स्पर्धामधून उत्कृष्ट खेळाडूंची निवड होऊन ते राष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करू शकतात. त्यामुळे शालेय क्रीडा स्पर्धांना शालेय जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे.


शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये आयोजित होणारे क्रीडाप्रकार व वयोगट, वजनगट, शालेय क्रीडा स्पर्धेचे नियम व नियमावली क्रीडा विभागामार्फत राबविण्यात येणारे विविध क्रीडा विषयक व युवाविषयक उपक्रम यांची माहिती तसेच क्रीडा विभागाच्या व्यायामशाळा विकास अनुदान, क्रीडांगण विकास अनुदान तसेच क्रीडासुविधा निर्मितीसाठी अर्थसहाय्य अशा विविध योजनांची माहिती इ. १० वी व १२ वी क्रीडा सवलत गुण, ११ वी खेळाडू प्रवेश, क्रीडा शिष्यवृत्ती अशा विविध योजनांची माहिती या माहितीपुस्तिकेद्वारा आपणास व्हावी असा मुख्य उद्देश आहे.

पुणे जिल्ह्यातील सर्व क्रीडा संघटना, शाळा, महाविद्यालये, क्रीडा शिक्षक, क्रीडा कार्यकर्ते, क्रीडा प्रेमी नागरिक, क्रीडा मार्गदर्शक, पालक व खेळाडू यांनी सन २०२४-२५ या वर्षातील तालुका, जिल्हा विभागीय, राज्य व राष्ट्रीय स्पर्धांच्या आयोजनांमध्ये मोलाचे सहकार्य केल्याबद्दल जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने सर्वांचे धन्यवाद ! व या वर्षी आपले सहकार्य नेहमी प्रमाणेच लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करून सर्वांना शालेय स्पर्धेचा पुनश्च प्रारंभासाठी शुभेच्छा !

सन २०२५-२६ य वर्षी शालेय क्रीडा स्पर्धांचा श्रीगणेशा करण्यासाठी आपण सर्वांना ही माहितीपुस्तिका निश्चित उपयोगी पडेल सहकार्याच्या अपेक्षेसह मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !




(जगन्नाथ लकडे)
जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे.
तथा सदस्य सचिव,
जिल्हा क्रीडा परिषद, पुणे.



* अनुक्रमणिका *

अ.क्र.	विषय	पृष्ठ क्रमांक
१.	शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन पद्धत.	१ ते १३
२.	शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनासंबंधी क्रीडा संहिता नियमावली व निवड चाचणी	१४ ते २२
३.	शालेय क्रीडा स्पर्धा खेळ वयोगट व खेळनिहाय खेळाडूसंख्या	२३ ते ३५
४.	खेळाडू पात्रता प्रमाणपत्र (इंग्रजी)	३६ ते ३७
५.	खेळाडू पात्रता प्रमाणपत्र (मराठी)	३८
६.	क्रीडा विषयक विविध योजना	३९ ते ४३



अत्यंत महत्वाचे :
शासकीय स्पर्धा प्राधान्य :

जा.क्र.: जिक्रीअ/शाक्रीस्पआ/२०२५-२६
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे.
दिनांक : ११ जुलै २०२५

प्रति,

१. मा. सर्व गट शिक्षण अधिकारी/शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती, पुणे जिल्हा.
२. मा. प्राचार्य / मुख्याध्यापक (सर्व) माध्य, शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, पुणे जिल्हा व पुणे महानगरपालिका व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्र.

विषय : शासकीय शालेय व विविध क्रीडा स्पर्धा आयोजन २०२५-२६

महोदय/महोदया,

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद पुणे मार्फत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात खेळांच्या विविध शालेय स्तरावरील क्रीडा स्पर्धा व क्रीडा विषयक कार्यक्रमाचे प्रभावी आयोजन करणे या कार्यक्रमा अंतर्गत तालुका, जिल्हा व विभागस्तर शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे. या वर्षापासून स्पर्धांचे आयोजन व तदनुषंगीक सर्व कामे ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. स्पर्धा आयोजनाच्या बाबतीतील सर्व सुचनांचा समावेश करून सोबत जोडून पाठविण्यात आहे. सदर सर्व सुचनांचे गांभीर्याने अवलोकन करून स्पर्धेत आपले खेळाडू व संघ सहभागी करावेत.

सन २०२५-२६ मध्ये शालेय क्रीडा स्पर्धेत समावेश केलेल्या खालील खेळप्रकारांच्या शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर अशा क्रमाने करण्यात येणार आहे.

अ.क्र	खेळ प्रकार	वयोगट
१	आर्चरी	१४, १७, १९ मुले व मुली
२	अॅथलेटिक्स	१४, १७, १९ मुले व मुली
३	बॅडमिंटन	१४, १७, १९ मुले व मुली
४	बॉल बॅडमिंटन	१४, १७, १९ मुले व मुली
५	बेसबॉल	१४, १७, १९ मुले व मुली
६	बास्केटबॉल	१४, १७, १९ मुले व मुली
७	बॉक्सिंग	१४ मुले, १७, १९ मुले व मुली
८	कॅरम	१४, १७, १९ मुले व मुली
९	बुद्धीबळ	१४, १७, १९ मुले व मुली
१०	क्रिकेट	१४ मुले, १७, १९ मुले व मुली
११	सायकलींग (रोडरेस) (ट्रॅक थेट निवडचाचणी)	१४, १७, १९ मुले व मुली
१२	डॉजबॉल	१७, १९ मुले व मुली
१३	तलवारबाजी	१४, १७, १९ मुले व मुली
१४	फुटबॉल	१४, १७, १९ मुले व मुली
१५	जिम्नॅस्टिक	१४, १७, १९ मुले व मुली



अ.क्र	खेळ प्रकार	वयोगट
१६	हॅन्डबॉल	१४, १७, १९ मुले व मुली
१७	हॉकी	१४, १७, १९ मुले व मुली
१८	ज्युदो	१४, १७, १९ मुले व मुली
१९	कबड्डी	१४, १७, १९ मुले व मुली
२०	कराटे	१४, १७, १९ मुले व मुली
२१	खो-खो	१४, १७, १९ मुले व मुली
२२	किकबॉक्सिंग	१४, १७, १९ मुले व मुली
२३	लॉन टेनिस	१४, १७, १९ मुले व मुली
२४	मल्लखांब	१४, १७, १९ मुले व मुली
२५	नेहरू हॉकी	१५, १७, मुले व मुली
२६	नेटबॉल	१४, १७, १९ मुले व मुली
२७	रायफल शुटींग	१४, १७, १९ मुले व मुली
२८	रोलबॉल	१४, १७, १९ मुले व मुली
२९	रोलर स्केटींग	११, १४, १७, १९ मुले व मुली
	रोलर हॉकी	१९ मुले
३०	शुटींगबॉल	१७, १९ मुले व मुली
३१	सिकई मार्शल आर्ट	१४, १७, १९ मुले व मुली
३२	सॉफ्टबॉल	१४, १७, १९ मुले व मुली
३३	स्क्वॅश	१४, १७, १९ मुले व मुली
३४	सुब्रतो मुखर्जी फुटबॉल	१४ मुले १७ मुले व मुली
३५	जलतरण व डायव्हिंग	१४, १७, १९ मुले व मुली
	वॉटरपोलो	१९ मुले
३६	टेबल टेनिस	१४, १७, १९ मुले व मुली
३७	तायक्वांदो	१४, १७, १९ मुले व मुली
३८	थ्रोबॉल	१४, १७, १९ मुले व मुली
३९	व्हाॅलीबॉल	१४, १७, १९ मुले व मुली
४०	वेटलिफ्टिंग	१७, १९ मुले व मुली
४१	कुस्ती फ्रीस्टाईल	१४, १७, १९ मुले व मुली
	कुस्ती ग्रीकोरोमन	१७, १९ मुले
४२	वुशु	१७, १९ मुले व मुली



अ.क्र	खेळ प्रकार	वयोगट
४३	योगासन	१४, १७, १९ मुले व मुली
४४	रब्बी	१४, १७, १९ मुले व मुली
४५	मॉर्डन पेंटॅथलॉन	१७, १९ मुले व मुली
४६	सेपक टकरा	१४, १७, १९ मुले व मुली
४७	सॉफ्ट टेनिस	१४, १७, १९ मुले व मुली
४८	टेनिक्वाईट	१४, १७, १९ मुले व मुली
४९	आटापाट्या	१४, १७, १९ मुले व मुली
५०	आष्टे डू आखाडा	१४, १७, १९ मुले व मुली
५१	युनिफाईट	१७, १९ मुले व मुली
५२	कुडो	१४, १७, १९ मुले व मुली
५३	स्पीडबॉल	१४, १७, १९ मुले व मुली
५४	टेंग - सु - डो	१४, १७, १९ मुले व मुली
५५	फिल्ड आर्चरी	१४, १७, १९ मुले व मुली
५६	मॉटेक्सबॉल क्रिकेट	१९ मुले व मुली
५७	मिनीगोल्फ	१४, १७, १९ मुले व मुली
५८	सुपर सेवन क्रिकेट	१९ मुले व मुली
५९	बेल्ट रेसलिंग	१९ मुले व मुली
६०	फ्लोअरबॉल	१७, १९ मुले व मुली
६१	थायबॉक्सींग	१७, १९ मुले व मुली
६२	हाफकिडो बॉक्सींग	१९ मुले व मुली
६३	रोप स्कीपींग	१४, १७, १९ मुले व मुली
६४	सिलंबम	१४, १७, १९ मुले व मुली
६५	वूडबॉल	१४, १७, १९ मुले व मुली
६६	टेनिस व्हॉलीबॉल	१४, १७, १९ मुले व मुली
६७	थांग ता मार्शल आर्ट	१४, १७, १९ मुले व मुली
६८	कुराश	१४, १७, १९ मुले व मुली
६९	लगोरी	१९ मुले व मुली
७०	रस्सीखेच	१४, १७, १९ मुले व मुली
७१	पॉवरलिफ्टिंग	१७, १९ मुले व मुली



६. संघटनेमार्फत आयोजित स्पर्धासाठी शासनाचे मनुष्यबळ, आर्थिक व तांत्रिक मदत उपलब्ध करून दिली जाणार नाही.

उपरोक्तप्रमाणे खेळप्रकार व वयोगटामध्ये शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन होणार आहे. शालेय व इतर क्रीडा स्पर्धांचे प्रत्येक स्तरावरील आयोजन हे (Nock Out) बाद पद्धतीने करण्यात येईल.

सन २०२५-२६ या वर्षी शालेय क्रीडा स्पर्धांचा श्रीगणेशा करण्यासाठी आपणा सर्वांना सहकार्याच्या अपेक्षेसह मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !!!

पुणे जिल्ह्यातील सर्व क्रीडा संघटना, शाळा, महाविद्यालये, क्रीडा शिक्षक, क्रीडा कार्यकर्ते, क्रीडा प्रेमी नागरिक, क्रीडा मार्गदर्शक, पालक व खेळाडू यांनी गतवर्षीच्या तालुका, जिल्हा विभागीय, राज्य व राष्ट्रीय स्पर्धांच्या आयोजनामध्ये मोलाचे सहकार्य केल्याबद्दल जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने सर्वांचे धन्यवाद व या वर्षी आपले सहकार्य नेहमी प्रमाणेच लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करून सर्वांना शालेय स्पर्धेचा पुनश्च प्रारंभासाठी शुभेच्छा !



जगन्नाथ लकडे
जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे.
तथा सदस्य सचिव,
जिल्हा क्रीडा परिषद, पुणे.

प्रत माहितीस्तव सादर -

१. मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा क्रीडा परिषद, पुणे
२. मा. आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे
३. मा. आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे
४. मा. प्रशासनाधिकारी, शिक्षण विभाग (प्राथ.) पुणे मनपा
५. मा. उपायुक्त, (क्रीडा) पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे
६. मा. उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, पुणे विभाग, पुणे.



शासकीय शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२५-२६ मार्गदर्शक पुस्तिका

शासकीय क्रीडा स्पर्धा आयोजन पद्धत

महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण १९९६ नुसार शासनाने शासन निर्णय, समाजकल्याण, सांस्कृतीक कार्य व क्रीडा विभाग, क्रमांक राकीधो - १०९६ ५० क्र. ३३०/क्रीयुसे -१ दिनांक १२ नोव्हेंबर १९९७ च्या परिशिष्टातील नियमावलीमध्ये अंशतः बदल करण्याचे ठरविले त्यास शासन निर्णय शुद्धिपत्रक क्रमांक राक्रीधो - १०९६/५०क्र.३३०/क्रीयुसे -१ दिनांक १४ नोव्हेंबर २००३ अन्वये सध्या अस्तित्वात असलेल्या आणि यापुढे अस्तित्वात येणाऱ्या महानगरपालिकांच्या शहरांना क्रीडास्पर्धा आयोजनासाठी जिल्ह्याचा दर्जा देण्यात आला आहे.

सन २०२५-२६ या शक्षणिक वर्षात क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद - पुणे व्द्वारा विविध स्तरावरील स्पर्धांचे आयोजन सुटसुटीत होण्याच्या दृष्टीने प्रतिवर्षीप्रमाणे पुणे जिल्ह्यातील पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या स्वतंत्रपणे जिल्हास्तरावरील स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी खालील गटामध्ये विभाजन केलेले आहे.

गट व त्यामध्ये समाविष्ट तालुके व क्षेत्र खालीलप्रमाणे :-

- १) पुणे जिल्हा ग्रामीण क्षेत्र - बारामती, दौंड, इंदापुर व पुरंदर, खेड, जुन्नर, आंबेगांव, शिरूर, हवेली, भोर, मावळ, मुळशी व वेल्हा या १३ तालुक्यातील शासन मान्य प्राथ./माध्य. व कनिष्ठ महाविद्यालये
- २) पुणे महानगरपालिका क्षेत्र - पुणे महानगरपालिका हद्दीतील मनपाच्या सर्व प्राथ./माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालये तसेच सर्व शासनमान्य खाजगी सर्व प्राथ/माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालये.
- ३) पिंपरी चिंचवड - पिंपरी चिंचवड म.न.पा. हद्दीतील सर्व शासनमान्य पिंपरी- चिंचवड मनपाच्या प्राथ / माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालये तसेच सर्व शासनमान्य खाजगी सर्व प्राथ/माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालये.

शासकीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन खालीलप्रमाणे करण्यात येत आहे.

१) पुणे जिल्हा स्तर २) पुणे महानगरपालिका स्तर ३) पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्तर यांच्या स्वतंत्र जिल्हास्तरावर स्पर्धा होतील. फक्त पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यातील मात्र नेहमीप्रमाणे कबड्डी, खो-खो, कुस्ती, व्हालीबॉल, मैदानी, कराटे, फुटबॉल, क्रिकेट, तायक्वांदो व बुद्धीबळ या १० खेळांचे आयोजन तालुकास्तरावर करण्यात येईल उर्वरित सर्व खेळांचे आयोजन जिल्हास्तरापासून करण्यात येईल. पुणे महानगरपालिका सर्व खेळांच्या स्पर्धा जिल्हा स्तरावर होतील. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकांच्याही स्पर्धा सर्व खेळांच्या जिल्हास्तरावर होतील.

तालुकास्तरावरील फुटबॉल व क्रिकेट या खेळांतील प्रथम व द्वितीय क्रमांकाचे संघ जिल्हास्तरावर सहभागी होण्यास पात्र राहतील म्हणजेच इतर खेळांतील प्रथम क्रमांकाचे संघ / खेळाडू जिल्हास्तरावर सहभागी होतील.

जिल्हास्तरावरील विजयी संघ / खेळाडू विभाग स्तरावर व विभागस्तरावरील विजयी संघ, खेळाडू राज्यस्तरावर सहभागी होईल. राष्ट्रीय स्पर्धेस महाराष्ट्राचा संघ पाठविताना तो राज्यस्तर स्पर्धेतील निवड केलेले खेळाडू व विभागीय स्पर्धेतून निवडलेले खेळाडू या सर्वांची राष्ट्रीय स्पर्धा पूर्व निवड चाचणी होऊन त्यातून संघ निवडला जाईल. निवडलेल्या सर्व खेळाडूंचे एकत्रित शिबीर घेऊन संघ राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होईल.

पुणे जिल्हास्तरावर पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालये सहभागी होतील. पुणे विभागीय स्तरावर पुणे, सोलापूर, अहमदनगर या तीन जिल्ह्यातील खेळाडू / संघ सहभागी होतील. विभागस्तरावरील विजेता संघ राज्यस्तरावर सहभागी होईल. राज्यस्तरावर पुणे, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, लातूर, नागपूर, अमरावती व क्रीडा प्रबोधिनी या विभागाचे स्पर्धक सहभागी होतील.




शालेय क्रीडा स्पर्धेचे स्पर्धा २०२५-२६
खेळासाठी असलेले वयोगट व जन्म तारखांबाबतचा तपशील

अ. क्र.	क्रीडा स्पर्धा	वयोगट	इयत्ता	जन्म तारीख
१	शालेय क्रीडा स्पर्धा	११ वर्षा खालील मुले-मुली	३ री ते ५ वी या वर्गात शिकत असलेले	०१.०१.२०१५ किंवा त्यानंतरची
२	शालेय क्रीडा स्पर्धा	१४ वर्षा खालील मुले-मुली	इ. ६ वी किंवा पुढील वर्गात शिकत असलेले	०१.०१.२०१२ किंवा त्यानंतरची
३	शालेय क्रीडा स्पर्धा	१७ वर्षा खालील मुले-मुली	इ. ६ वी ते इ. १२ वर्गात शिकत असलेले	०१.०१.२००९ किंवा त्यानंतरची
४	शालेय क्रीडा स्पर्धा	१९ वर्षा खालील मुले-मुली	इ. ६ वी ते इ. १२ वर्गात शिकत असलेले	०१.०१.२००७ किंवा त्यानंतरची
५	सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल	१५ वर्षा खालील मुले	कोणत्याही वर्गात शिकत असलेली	०१.०१.२०११ किंवा त्यानंतरची
६	सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल	१७ वर्षा खालील मुले-मुली	कोणत्याही वर्गात शिकत असलेली	०१.०१.२००९ किंवा त्यानंतरची
७	नेहरू कप हॉकी	१५ वर्षा खालील मुले	कोणत्याही वर्गात शिकत असलेली	०१.११.२०१० किंवा त्यानंतरची
८	नेहरू कप हॉकी	१७ वर्षा खालील मुले-मुली	कोणत्याही वर्गात शिकत असलेली	०१.११.२००८ किंवा त्यानंतरची

शालेय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय पात्रतेबाबत

शालेय क्रीडा स्पर्धेत खालील शाळा सहभागी होण्यास पात्र आहे.

- अ) राज्य शासनाच्या शिक्षण विभागाची मान्यता असलेल्या सर्व अधिकृत प्राथमिक / माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालय तसेच जिल्हा परिषद नगर परिषद, नगर पालिका, महानगरपालिका यांच्या द्वारे संचालित प्राथमिक / माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय / सीबीएसई शाळा व कनिष्ठ महाविद्यालय
- ब) राज्य शासनाने सुरू केलेल्या सैनिकी शाळा
- क) क्रीडा व युवक सेवा संचालनायाद्वारा संचालित क्रीडा प्रबोधिनी, राज्य स्तरीय स्पर्धेसाठी स्वतंत्रम्हणून पात्र राहतील. जवाहार नवोदय विद्यालय आणि केंद्रिय विद्यालय संघटन यांना क्रीडा संचालयाने द्वारे आयोजित क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार नाही.



प्राथमिक प्रवेशिका भरण्याबाबतच्या सुचना

१. सन २०२५-२६ या वर्षापासुन ऑनलाईन प्रवेशिका सादर करावयाची आहे.
२. dsopune.com या वेबसाईटवर जाऊन आपल्या शाळेचा युडायस नंबर वापरून सर्व शाळेची माहिती बिनचुक भरावी.
३. शाळेची माहिती भरल्यानंतर आपल्या खेळाची प्राथमिक प्रवेशिका ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.
४. प्राथमिक प्रवेशिका भरतांना वैयक्तिक खेळासाठी संबंधित वयोगटात बाबीनुसार सहभागी होणाऱ्या खेळाडुंची संख्या नमुद करावी.
५. प्राथमिक प्रवेशिका भरताना सांघिक खेळासाठी संबंधीत वयोगटात ☒ अशी खुण करावी.
६. प्राथमिक प्रवेशिका आपण भाग खेतलेल्या खेळ व वयोगटानुसार प्रवेश शुल्क संगणकाद्वारे (शासनाने विहीत केल्यानुसार) गेट वे प्रणालीद्वारे ऑनलाईन भरावयाचे आहे.
७. प्राथमिक प्रवेशिका आपल्या शाळा / कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थी (मुले व मुली) नमुद केल्यानुसार जिल्हा क्रीडा परिषदेने विहीत केल्यानुसार क्रीडा निधी आपोआप त्या ठिकाणी दिसेल.
८. ऑनलाईन पध्दतीने प्राथमिक प्रवेशिका भरल्यानंतर रक्कम दिसेल त्यानुसार चलनाची प्रिंट काढून घ्यावी.

ਕ੍ਰੀਡਾ ਨਿਧੀ


विद्यार्थी संख्या	क्रीडा निधी	विद्यार्थी संख्या	क्रीडा निधी
५०० पेक्षा कमी	रु. ३००/-	५०० पेक्षा जास्त	रु.५००/-

क्रीडा प्रवेश शुल्क

अ.क्र.	तपशील	प्रवेश शुल्क
१.	सांघिक खेळ सर्व वयोगट निहाय मुले-मुली स्वतंत्र	रु. ५० (प्रति संघ)
२.	वैयक्तिक स्पर्धेत सहभागी प्रति खेळ प्रकार	रु. २५ (प्रति खेळाडू)

क्रीडा निधी व प्रवेश शुल्क स्विकृती

वर नमुद केल्यानुसार ऑनलाईन पध्दतीनी क्रीडा निधी व प्रवेश शुल्क स्विकारण्यात येईल. प्राथिक प्रवेशिका सादर करण्याच्या अंतिम दिनांका बाबत क्रीडा शिक्षकांच्य विभागनिहाय बैठकांमध्ये सुचना देण्यात येतील व dsopune.com वर वेळोवेळी सुचना देण्यात येतील. दिलेल्या विहीत मदतीत ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक आहे.



शालेय क्रीडा स्पर्धा २०२५-२६ खेळनिहाय व वयोगट निहाय खेळाडूंची संख्या										
अ. क्र	खेळ	११ वर्षे		१४ वर्षे		१७ वर्षे		१९ वर्षे		एकूण
		मुले	मुली	मुले	मुली	मुले	मुली	मुले	मुली	
१	आर्चरी	-	-	८	८	८	८	८	८	४८
२	अॅथलेटिक्स	-	-	२६	२६	४२	४२	४६	४६	२२८
	क्रॉसकंट्री	-	-	-	-	-	-	४	४	८
३	बॅडमिंटन	-	-	५	५	५	५	५	५	३०
४	बॉक्सिंग	-	-	२२	०	२६	३०	२२	२४	१२४
५	हॉकी	-	-	१८	१८	१८	१८	१८	१८	१०८
६	शुटींग	-	-	९	९	९	९	९	९	५४
७	लॉन टेनिस	-	-	५	५	५	५	५	५	३०
८	वेटलिफ्टिंग	-	-	०	०	२०	२०	२०	२०	८०
९	कुस्ती फ्री स्टाईल	-	-	२०	२०	२०	२०	२०	२०	१२०
	कुस्ती ग्रीको रोमन	-	-	०	०	१०	०	१०	०	२०
१०	बास्केटबॉल	-	-	१२	१२	१२	१२	१२	१२	७२
११	सायकलिंग(रोडरेस)	-	-	४	४	४	४	४	४	२४
	(ट्रॅक थेट निवडचाचणी)	-	-	४	४	४	४	४	४	२४
१२	फुटबॉल	-	-	१८	१८	१८	१८	१८	१८	१०८
१३	जिम्नॅस्टिक्स	-	-	७	११	७	११	१४	१७	६७
१४	ज्युदो	-	-	१४	१४	२०	१८	२०	१८	१०४
१५	स्क्वॅश	-	-	५	५	५	५	५	५	३०



३५	कॅरम	-	-	६	६	६	६	६	६	३६
३६	बॉल बॅडमिंटन	-	-	१०	१०	१०	१०	१०	१०	६०
३७	टेनिसकाईट	-	-	५	५	५	५	५	५	३०
३८	मल्लखांब	-	-	४	४	४	४	४	४	२४
३९	सिकई मार्शल आर्ट	-	-	१८	१८	२०	२०	२०	२०	११६
४०	मॉडर्न पेटॅथलॉन	-	-	०	०	४	४	४	४	१६
४१	क्रिकेट	-	-	१६	०	१६	१६	१६	१६	८०
४२	थ्रोबॉल	-	-	१२	१२	१२	१२	१२	१२	७२
४३	डॉजबॉल	-	-	०	०	१०	१०	१०	१०	४०
४४	किंक बॉक्सिंग	-	-	२०	१४	२०	१४	२०	१४	१०४
४५	योगा	-	-	७	७	७	७	७	७	४२
४६	सुब्रतो मुखर्जी फुटबॉल	-	-	१६	०	१६	१६	०	०	४८
४७	नेहरू कप हॉकी	-	-	१६	०	१६	१६	०	०	४८
४८	शुटींग बॉल	-	-	०	०	१०	१०	१०	१०	४०
४९	आटयापाटया	-	-	१२	१२	१२	१२	१२	१२	७२
५०	मॉन्टेक्सबॉल क्रिकेट	खेळाडू संख्या, वजन गट, इत्यादी माहिती www.dsopune.com वर नंतर कळविण्यात येईल.								
५१	स्पीडबॉल									
५२	युनिफाईट									
५३	टेंग सुडो									
५४	फिल्ड आर्चरी									
५५	कुडो									
५६	अष्ट्रे डु आखाडा									

१५ वर्षे मुले

खेळाडू संख्या, वजन गट, इत्यादी माहिती

www.dsopune.com

वर नंतर कळविण्यात येईल.



५७	सुपर सेवन क्रिकेट
५८	बेल्ट रेसलिंग
५९	फ्लोअरबॉल
६०	थायबॉक्सिंग
६१	हाफकिडो बॉक्सिंग
६२	रोप स्किपींग
६३	सिलंबम
६४	वूडबॉल
६५	टेनिस व्हॉलीबॉल
६६	थांग ता मार्शल आर्ट
६७	कुराश
६८	लगोरी
६९	रस्सीखेच
७०	पॉवरलिफ्टिंग
७१	जित कुने दो
७२	फुटसाल
७३	कॉर्फबॉल
७४	टेबल सॉकर
७५	हुप क्रॉन दो
७६	युग मुन दो
७७	वोवीनाम
७८	ड्रॉप रो बॉल

खेळाडू संख्या, वजन गट, इत्यादी माहिती

www.dsopune.com

वर नंतर कळविण्यात येईल.



७९	ग्रॅपलिंग
८०	पेंन्टाक्यु
८१	लंगडी
८२	जंपरोप
८३	स्पोर्ट डान्स
८४	चॉकबॉल
८५	चॉयक्कांदो
८६	फुटबॉल टेनिस
८७	बुडो
८८	मुजिकल चेअर
८९	मिनीगोल्फ
९०	बीच व्हॉलीबॉल
९१	टार्गेट बॉल
९२	टेनिस क्रिकेट
९३	टेनिसबॉल क्रिकेट

खेळाडू संख्या, वजन गट, इत्यादी माहिती

www.dsopune.com

वर नंतर कळविण्यात येईल.



शालेय क्रीडा स्पर्धेचे नियम

शालेय क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय शालेय खेळ महासंघाने पुरस्कृत केलेले नियम अवलंबविण्यात येतील. शालेय क्रीडा स्पर्धेत एका खेळाडूस एकाच वयोगटात भाग घेता येईल.

१) मैदानी स्पर्धा :-

- अ) एका शाळेच्या / महाविद्यालयाच्या फक्त दोनच खेळाडूंना ॲथलेटिक्स मधील एका बीबीमध्ये (रिले वगळता) भाग घेता येईल.
ब) एका खेळाडूस कोणत्याही तीनच बाबीमध्ये व रिलेच्या दोन्ही बाबीमध्ये सहभागी होता येईल.
क) पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील शाळांना चेंसन्बर वेबसाईटवर स्पर्धादिनांका पूर्वी दोन दिवस अगोदर उपलब्ध करून दिले जातील.

* क्रॉसकन्ट्री :

क्रॉसकन्ट्री धावण्याच्या स्पर्धा फक्त १९ वर्षाआतील मुलामुलींसाठी असून क्रॉसकन्ट्री धावण्याचे अंतर मुलांसाठी ५ कि.मी. व मुलींसाठी ४ कि.मी. राहिल. क्रॉसकन्ट्रीचा संघ ६खेळाडूंचा असून त्यापैकी ४ खेळाडू प्रत्यक्ष शर्यतीत भाग घेतील व २ खेळाडू राखीव असतील. सांघिक विजेते पदासाठी संघातील ३ खेळाडू अंतिम रेषेपर्यंत स्पर्धापूर्ण करतील व गुणानुक्रमे १० मध्ये असतील अशा संघांना वेळेप्रमाणे क्रमवारी देण्यात येईल. परंतु पुढील प्रत्येक स्तरावर संघ पाठवितांना अनुक्रमे १ ते ६ स्पर्धक पात्र ठरतील.

२) जलतरण :

- अ) एका खेळाडूस रिले वगळता ३ पेक्षा जास्त वैयक्तिक बाबींमध्ये भाग घेता येणार नाही.
ब) सांथिक बाब रिले व वॉटरपोलो स्पर्धेसाठी एकच संघ भाग घेऊ शकेल. रिले संघात दोन राखीव खेळाजुंचा समावेश करता येईल.

* वॉटर पोलो :

जलतरणाच्या कोणत्याही वयोगटात सहभागी झालेला खेळाडू वॉटरपोलोच्या संघात सहभागी होऊ शकतो.

३) कुस्ती :

एका वजन गटात एका शाळेकडून दोनच खेळाडूंना भाग घेता येईल, मात्र पुढील स्तरावर प्रथम क्रमांकाचाच खेळाडू पात्र राहील. कुस्ती ग्रीकोरोमन या प्रकाराचा १७, १९ वर्षे मुले योगटात समावेश करण्यात आलेला आहे. फ्रीस्टाईल कुस्तीचेच वजनगट ग्रीकोरोमन कुस्तीसाठी आहेत. एका खेळाडूला एका वजनगटात फ्रीस्टाईल किंवा ग्रीको रोमन यापैकी एकाच प्रकारात सहभागी होता येईल.

४) ज्युदो :

एका वजन गटात एका शाळेकडून दोनच खेळाडूंना भाग घेता येईल. मात्र पुढील स्तरावर प्रथम क्रमांकाचाच खेळाडू पात्र राहील.

५) बॉक्सिंग :

एका वजन गटात एका शाळेकडून दोनच खेळाडूंना भाग घेता येईल. मात्र पुढील स्तरावर प्रथम क्रमांकाचाच खेळाडू पात्र राहील.

६) वेटलिफिटिंग :

एका वजन गटात एका शाळेकडून दोनच खेळाडूंना भाग घेता येईल. मात्र पुढील स्तरावरील स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचाच खेळाडू पात्र राहील.

७) लॉन टेनिस :

लॉन टेनिस खेळाच्या स्पर्धा वैयक्तिक खेळ म्हणून घेण्यात येईल. एका शाळेतील / कनिष्ठ महाविद्यालयातील जास्तीत जास्त ५ खेळाडूंना प्रवेश दिला जाईल. स्पर्धेतून पढील स्तरावरील स्पर्धेसाठी प्रथम ५ क्रमांकाचे खेळाडू पात्र राहतील.

८) टेबल टेनिस :

या खेळाचे आयोजन भारतीय शालेय खेळ महासंघ व आखिल भारतीय एकविध टेबल टेनिस महासंघाच्या नियमानुसार करण्यात येईल संघातील खेळाडूंची संख्या किमान ३ खेळाडू व जास्तीत जास्त ५ खेळाडू असावेत.

९) बॅडमिंटन :

बॅडमिंटन या खेळाच्या संघात किमान ३ खेळाडू असणे आवश्यक राहिल. स्पर्धा राष्ट्रीय स्पर्धेच्या नियमाप्रमाणे आयोजित करण्यात येईल.





* शालेय क्रिकेट स्पर्धेचे नियम *

- १) उपांत्य पूर्व फेरीपर्यंतचे सामने १० षटकांचे असतील व त्यासाठी ४५ मिनटे कालावधी असेल उपांत्य फेरीपासून सामने २० षटकांचे होतील व त्यासाठी ९० मिनटे कालावधी देण्यात येईल.
- २) सर्व संघांनी सामन्यापूर्वी अर्धा तास अगोदर मैदानावर उपस्थित राहिले पाहिजे. खेळ सुरू होण्यापूर्वी १५ मिनटे अगोदर संघाची ११ खेळाडूंची यादी जाहिर करून पंचाकडे यादी द्यावी प्रवेशिकेमधील समाविष्ट खेळाडूंची नावे असणे अनिवार्य आहे.
- ३). सामन्यात कोणताही गोलंदाज जास्तीत जास्त २ षटके गोलंदाजी करेल.
- ४) लेदर बॉल फोर पीस असावा. उदा. कोहिनूर, नॉर्थ स्टार, देव, अशोका, बीडीएम या कंपनीचे मॅच बॉल वापरण्यात यावेत.
- ५) सामन्यात सहभाग घेणाऱ्या सर्व खेळाडूंनी पांढरी पॅन्ट, पांढरा टी शर्ट व बूट वापरणे बंधनकारक आहे. तसेच संरक्षक साहित्य खेळाडूकडे आवश्यक आहे. संबधित खेळाडूकडे गणवेश नसल्यास त्या सामन्यात भाग घेण्यास मनाई करण्याचा पूर्ण अधिकार पंचाना आहे.
- ६) सामना दरम्यान प्रथम इनिंग पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या इनिंगच्या ५ षटके झाल्यास तर निर्णय हा रनरेट नुसार निकाल जाहिर केला जाईल ४.५ षटके झाल्या असल्यास सामना हा दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने खेळवण्यात येईल.
- ७) सामना बरोबरीत सुटल्यास (टाय) झाल्यास स्पर्धानियमानुसार सुपर ओव्हर घेण्यात येईल.
- ८) सामना चालू असताना स्कोअरर टेबलजवळ शिक्षक प्रतिनिधी व खेळाडू माहिती देणेसाठी बसणे आवश्यक आहे.
- ९) स्पर्धेपूर्वी आपल्या संघातील खेळाडूंचे ऑनलाईन फॉर्म भरलेले आयकार्ड असल्याशिवाय स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.
- १०) स्पर्धेतील कार्यक्रमात बदल करण्याचा पूर्ण अधिकार संयोजकांकडे राहिल व सामन्यातील बदलाबाबत पूर्ण अधिकार पंचाकडे राहिल.


शालेय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शाळांच्या पात्रतेबाबत

शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये खालील शाळा सहभागी होण्यास पात्र आहेत.

अ) राज्यशासनाच्या शिक्षण विभागाची मान्यता असलेल्या सर्व अधिकृत प्राथमिक / माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालये तसेच महानगरपालिका यांचेव्दारा संचलित प्राथमिक / माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालये.	ब) भारतीय शालेय खेळ महासंघामार्फत आयोजित राष्ट्रीय स्पर्धेमध्ये यापूर्वी १ नवोदय विद्यालय संघटन (एन.व्ही.एस.) २. केंद्रीय विद्यालय ३. आय.पी.एस. ई व ४. विद्या भारती यांना भारतीय शालेय महासंघाने राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सहभागासाठी स्वतंत्र विभाग म्हणून मान्यता दिलेली असल्याने वरील चार बाबींच्या शाळेमधील खेळाडू क्रीडा व युवकसेवा संचालनालयाने आयोजित केलेल्या शालेय, जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तर स्पर्धेमध्ये सहभागी होण्यास पात्र नाहीत.
क) सी.बी.एस.ई व आय.सी.एस.ई बोर्डाशी सलग्न असणाऱ्या शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूची निवड झाल्यास महाराष्ट्राच्या संघाकडून सहभागी होणे बंधनकारक राहील	



राज्याच्या संघाची निवड करण्याकरिता क्रीडा संचालनालयामार्फत खेळ निहाय तीन सदस्यांची निवड समिती गठीत करण्यात येते. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील तसेच विभागातून निवड झालेल्या खेळाडूंची राज्यस्तरांवर निवड चाचणी आयोजित करण्यात येते.



शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनासंबंधी
शालेय क्रीडा स्पर्धा संहिता नियमावली


महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या निर्मितीपासून शालेय, इतर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. भारतीय शालेय खेळ महासंघाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शालेय क्रीडा स्पर्धा विषयी भारतीय खेळा प्राधिकरणांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार खेळो इंडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने आयोजित क्रीडा स्पर्धांचे आयोजन शिस्तबद्ध, काटेकोरपणे व नेटके होणे आवश्यक आहे. तसेच विविध स्पर्धामधून योग्य खेळाडूंची निवड झाल्यास राज्याचा उत्तम संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी सहभागी होवून राज्याच्या नाव लौकिकात भर पडेल.

उपरोक्त सर्व बाबींचा विचार करून स्पर्धानियमांचे काटेकोरपणे पालन, योग्य खेळाडूंची निवड, स्पर्धा आयोजनामध्ये खेळाडू संयोजक, मार्गदर्शक यांनी पाळावयाची शिस्त याबाबत जिल्हा क्रीडा परिषद, पुणे क्रीडा स्पर्धासंहित सन २००८-२००९ च्या स्पर्धेपासून अंमलबजावणी करण्यात येत आहे ती पुढीलप्रमाणे :-

नियम

- १) भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या विविध शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनाचे स्तर राष्ट्रीय, राज्य, विभाग, जिल्हा, तालुका स्तर राहतील.
- २) भारतीय शालेय महासंघाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धासाठी, भारतीय खेळ प्रजधिकरणाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या क्रीडा स्पर्धासाठी राज्याचा संघ पाठविणे अथवा न पाठविणे या बबतचे सर्वस्वी अधिकार आयुक्त क्रीडा व युवक सेवा यांना राहतील.
- ३) भारतीय शालेय महासंघाने, भारतीय खेळ प्राधिकरणाने त्या त्या खेळाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याची जबाबदारी ज्या राज्याकडे सोपवली असेल व त्या खेळाच्या स्पर्धेचे आयोजन कोणत्याही कारणास्तव त्या राज्याकडून होऊ शकत नाही व त्यामुळे त्या खेळांच्या राष्ट्रीय स्पर्धेपासून व पर्यायाने त्या खेळाच्या सहभागाच्या प्रमाणपत्रापासून खेळाडूंना वंचित रहावे लागल्यास त्यास क्रीडा व युवक सेवा संचालनालय जबाबदार राहणार नाही.
- ४) शालेय व इतर क्रीडा स्पर्धांचे प्रत्येक राज्य स्तरावरील आयोजन हे (Nock-Out) बाद पद्धतीने करण्यात येईल.
- ५) भारतीय शालेय खेळ महासंघाच्या निर्देशानुसार कनिष्ठ गटातील खेळाडू वरिष्ठ गटात सहभाग घेता येईल. तथापि त्या शैक्षणिक वर्षात कोणत्याही विशिष्ट खेळात, एकाच वयोगटात खेळणे बंधनकारक आहे.
- ६) शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला खेळाडूंची ज्या शाळेमधून त्याची नोंद झाली असेल व कोणत्याही स्पर्धेत त्या शाळेमधून सहभाग झाला असेल तर त्याच संस्थेकडून त्याच शैक्षणिक वर्षामध्ये खेळता येईल.
- ७) एका संस्थेस प्रत्येक सांघिक खेळ प्रकारामध्ये प्रत्येक वयोगटात एका संघास प्रवेश घेता येईल व वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये व वजन गटामध्ये एक खेळाडू सहभागी होईल प्रत्येक बाबींमध्ये जास्तीत जास्त १ स्पर्धकांना सहभागी होता येईल.
- ८) जलतरण व मैदानी या खेळांमध्ये एका खेळाडूस वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये जास्तीत जास्त ३ बाबींमध्ये व सांघिक (रिले, क्रॉसकट्री) मध्ये सहभागी होता येईल.
- ९) प्रत्येक शैक्षणिक वर्षामध्ये मान्यता प्राप्त प्राथमिक, माध्यमिक, शाळांनी व कनिष्ठ महाविद्यालयांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचेकडील परिपत्रक क्र राक्रीधो-२७५/प्र.क्र./१५/क्रीयुसे-१, दिनांक २ एप्रिल २००५ अन्वये शाळेमधील प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एका खेळाच्या शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घ्यावा. असे प्रस्तावित आहे. त्यानुसार प्रत्येक शाळेने शालेय क्रीडा स्पर्धेत किमान दोन सांघिक व तीन वैयक्तिक क्रीडा प्रकारात सहभागी होणे बंधनकारक आहे.
- १०) सांघिक क्रीडा स्पर्धामधील विजयी संघ फक्त पुढील स्तरावरील (राज्यस्तरीय) स्पर्धेसाठी पात्र ठरतील.
- ११) वैयक्तिक क्रीडा प्रकारात मैदानी व जलतरण या प्रकारातील अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकाचे खेळाडू तालुका स्तरापासून राज्य स्तरापर्यंत पात्र राहतील, मात्र सर्व वजन गट स्पर्धेत कुस्ती ज्युदे तायक्यांदो, वेटलिफ्टिंग, किक बॉक्सींग, सिकई मशिन आर्ट किंवा बॉक्सींग, या खेळ



- १२) रिलेमध्ये (जलतरण व मैदानी) फक्त प्रथम क्रमांकाचा संघ राज्य स्तरापयंत सहभागी होण्यास पात्र राहील.
- १३) जिमनॅस्टिक, तलवारबाजी, धनुर्विद्या, बॅडमिंटन, टेबलटेनिस, लॉन टेनिस, बुद्धिबळ या खेळांमधील गुणानुक्रमाने निवड करण्यात येईल व गुणानुक्रमे निवडलेले खेळाडू पुढील स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरतील.
- १४) शालेय क्रीडा स्पर्धा त्या त्या खेळाच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय एकविध क्रीडा संघटनांच्या नियमानुसार घेण्यात येतील. स्थळ व कालपरत्वे उदा. क्रिकेटमधील ओव्हर्स, फुटबॉल, हॉकीमधील वेळ, लॉगटेनिस मधील सेट संख्या इ. खेळांमधील नियमांमध्ये बदल करण्याचे अधिकार आयोजन समितीला राहतील.
- १५) स्पर्धेसाठी आवश्यक असणारे क्रीडा साहित्य, संरक्षक साधने सहभागी साधने आणणे व वापरणे त्या त्या संघाचे बंधनकारक राहिल तसेच बॅडमिंटन, टेबल टेनिस, लॉन टेनिससाठी बॉल व इतर क्रीडा साहित्य सहभागी होणाऱ्या खेळाडूंचे / संघाचे राहील.
- १६) वजनगटांच्या स्पर्धाप्रकारात खेळाडू ज्या वजन गटात प्राथमिक स्वरूपात सहभागी होईल, त्याच गटात त्यांस पुढील प्रत्येक स्तरावर सहभागी होता येईल.
- १७) शालेय व इतर क्रीडा स्पर्धामध्ये प्रत्येक खेळाडू स्वतःच्या जबाबदारीवर सहभाग घ्यावा, स्पर्धा दरम्यान कोणत्याही कारणास्तव खेळाडूस कोणतीही दुखापत / इजा झाल्यास अथवा दुर्घटना झाल्यास त्यास संयोजन समिती जबाबदार राहणार नाही. तथापि संयोजन / आयोजन समिती प्रथमोपचार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल.
- १८) शालेय व इतर क्रीडा स्पर्धा आयोजन करीत असताना जिल्हा, विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी बाहेरून आलेल्या खेळाडूंची निवास व भोजन व्यवस्था ज्या-त्या शाळेने / कनिष्ठ महाविद्यालयाने स्वतः करावयाची आहे.
- १९) शालेय व इतर क्रीडा स्पर्धेसाठी तालुका स्तरापासून राज्यस्तरापर्यंत जाण्यायेण्यासाठी येण्याचा प्रवास खर्च हा ज्या त्या सहभागी होणाऱ्या शाळेने / मंडळाने / कनिष्ठ महाविद्यालयाने स्वतःहा करावयाचा आहे. सदरचा खर्च शाळेस मिळणाऱ्या वेतनेत्तर अनुदानातून खर्च करण्यास मान्यता आहे.
- २०) प्रत्येक स्तरावर सहभागी होत असताना खेळाडूने स्वतःहा जवळ विहीत नमुन्यातील पात्रता प्रमाण पत्र व त्यावर सद्य स्थितीत पासपोर्ट साईज फोटो चिकटविलेला अनिवार्य राहील. फोटोवर व खाली मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी शिक्का असणे बंधनकारक राहील. (पात्रता प्रमाणपत्रावर कोणत्याही प्रकारची खाडाखोड दिसून आल्यास ओळखपत्र नियमबाह्य समजण्यात येईल.
- २१) जिल्हा स्तरापासून पुढील स्तरावर सहभागी होत असताना पात्रता प्रमाणपत्रावर जिल्हा क्रीडा अधिकारी यांची प्रतिस्वाक्षरी असणे बंधनकारक राहील.
- २२) शालेय क्रीडा स्पर्धेत १४ वर्षाखालील गटातील स्पर्धेत सहभागी होत असताना शासकीय वैद्यकिय अधिकारी यांचे प्रमाणपत्र (वयोगटासंबंधी) असणे अनिवार्य राहील.
- २३) स्पर्धेमध्ये सहभागी होत असताना प्रत्येक खेळाडूने त्या-त्या खेळाच्या एकविध खेळाच्या संघटनेने निश्चित केलेला गणवेश (स्पोर्ट्स कीट) असणे अनिवार्य आहे.
- २४) कोणत्याही स्पर्धेकास पात्रता प्रमाणपत्राशिवाय कोणत्याही स्तरावर सहभागी होता येणार नाही.
- २५) स्पर्धे दरम्यान वेळोवेळी आवश्यकतेनुसार आयोजक, सामनाधिकारी यांना पात्रता प्रमाणपत्र तपासणीसाठी उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील.
- २६) संघ/खेळाडूसाठी विरुद्ध दंडात्मक कार्यवाही
 - अ) विविध स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धेमध्ये खोटी जन्म तारीख नमूद करून खालच्या वयोगटात खेळविणे.
 - ब) खोटे पात्रता प्रमाणपत्र, रहिवासी दाखला इ.
 - क) दुसऱ्या खेळाडूच्या नावावर अन्य खेळाडू खेळविणे.
 - ड) शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, संस्थेबाहेरील खेळाडू खेळविणे.



- ३१) क्रीडा स्पर्धाचा कार्यक्रम, प्राथमिक प्रवेशिका सादर करतांना दिलेला वेळापत्रकाप्रमाणे पार पाडण्याचा कटाक्षाने प्रयत्न करण्यात येईल. तथापि काही अपरिहार्य कारणास्तव स्पर्धेचे वेळापत्रक बदलणे भाग पडल्यास स्थानिक वर्तमान पत्रातून प्रसिध्दी देण्यात येईल. संबंधितांनी कृपया या बाबी लक्षात घेऊन या कार्यालयाच्या अथवा स्पर्धा संयोजकाच्या वारंवार संपर्कात रहावे.
- ३२) क्रीडा स्पर्धांच्या सुलभ आयोजनासाठी सर्व संघ / खेळाडूंनी स्पर्धा कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार वेळेपूर्वी अर्धा तास आपली उपस्थिती नोंदवावी.
- ३३) सर्व खेळाडूंनी स्पर्धास्थळी मौल्यवान दागिने अथवा वस्तु, रोख रक्कम इत्यादी बाबी आणू नयेत, या वस्तू गहाळ झाल्यास अथवा चोरी झाल्यास हानीची जबाबदारी घेणार नाही याची नोंद घ्यावी.
- ३४) स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंची मैदानावर, मैदानाबाहेर व निवासस्थळी वर्तणुक चांगली असणे आवश्यक आहे. बेशिस्त खेळाडू / संघास दंडात्मक कार्यवाही करून पुढील स्तरावर भाग घेण्यास अपात्र ठरवले जाईल.
- ३५) स्पर्धेच्या भाग्यपत्रिका (लॉटस्), स्पर्धेच्या एका दिवस पूर्वी अथवा स्पर्धेच्या दिवशी सकाळी आयोजकांकडून प्राप्त करून घ्याव्यात, भाग्यपत्रिका घेऊन जाण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची संघव्यवस्थापकाची राहिल.
- ३६) विभागीय स्पर्धेत सहभागी होतांना खेळाडूंच्या ओळखपत्रावर जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे यांची प्रतिस्वाक्षरी असणे आवश्यक असून ती घेण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची राहिल.
- ३७) सांघिक क्रीडा स्पर्धेत किमान तीन संघ व वैयक्तिक क्रीडा प्रकारात किमान तीन खेळाडू सहभागी झाल्याशिवाय प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार नाही. संचालनालयाचे पत्र.क्रीयुसे ताजिविराक्रीस्पआ/(२०१)११-१२/का-४दि. ३/८/२०११ च्या अन्वये तालुका जिल्हाविभाग स्तरीय क्रीडास्पर्धामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या खेळाडूंनाच प्रमाणपत्र वितरीत करण्यात येतील.
- ३८) सर्व स्तरावरील स्पर्धा सकाळी ८.३० वाजता किंवा आयोजकांनी कळविलेल्या वेळेनुसार सुरु होतील.
- ३९) स्पर्धेत सहभागी होणारा खेळाडू हा शाळेचा / संस्थेचा नियमित विद्यार्थी असणे आवश्यक आहे.
- ४०) सांघिक खेळाच्या भाग्यपत्रिका स्पर्धा सुरु होण्याच्या दिनांकापूर्वी दोन दिवस वेबसाईटवर अथवा स्पर्धा संयोजकाकडे मिळतील. भाग्यपत्रिकेतील वेळ व दिनांक पासून संघ आपल्यास दिलेल्या वेळेपूर्वी १ तास अगोदर मैदानावर उपस्थिती नोंदवावी.
- ४१) स्पर्धेचा स्तर विचारात घेऊन स्पर्धा आयोजन पध्दतीमध्ये (सामन्याचा वेळ सेट इ.) बदल करण्याचे अधिकार संयोजन समितीने राखून ठेवलेले आहेत. त्याशिवाय वेळ व परिस्थितीचा अभ्यास करून संयोजन समितीव्दारे घेण्यात येणारे निर्णय बंधनकारक राहतील.
- ४२) शालेय व इतर क्रीडा स्पर्धेतील एक किंवा अनेक खेळ, वयोगट बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा निर्णय कार्यालयाने राखून ठेवलेला आहे.
- ४३) वजन गटाच्या स्पर्धेकरिता खेळाडूंची वजने स्पर्धेच्या ठिकाणी सकाळी ९.०० ते १०.३० या वेळेत घेण्यात येतील.
- ४४) स्पर्धेच्या ठिकाणी प्रवेशिकेत नमूद केलेले सर्व खेळाडू मैदानावर उपस्थित असणे बंधनकारक आहे. गैरहजर खेळाडूंना पुढील सामन्यात अथवा संघ विजयी झाल्यास पुढील स्तरावर सहभागी होता येणार नाही. जेवढे खेळाडू प्रत्यक्ष उपस्थित असतील तेवढ्याच खेळाडूंना पुढील स्तरावर सहभागी होता येईल.
- ४५) काही तांत्रिक अडचणीमुळे स्पर्धेच्या कार्यक्रमात, स्पर्धेच्या जागेत बदल करण्याचे संपूर्ण अधिकार जिल्हा क्रीडा परिषद, पुणे जिल्हा समितीने राखून ठेवलेले आहेत.
तरी उपरोक्त क्रीडा स्पर्धा संहिता नियमावलीचा खेळाडू, क्रीडा शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक, संयोजक, आयोजक या सर्वांनी काटेकोरपणे पालन करून सदरील स्पर्धा यशस्वीरित्या आयोजन कामी सहकार्य करावे.
- ४६) राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेकरिता निवड झालेल्या खेळाडू / संघांनी इंग्रजी विहित नमुन्यातील तीन प्रतीत ओळखपत्र जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे प्रतिस्वाक्षरीत स्पर्धेच्या ठिकाणी घेऊन जाणे अनिवार्य आहे.



शालेय क्रीडा स्पर्धा बाबत नियम :

- * खेळाडू कोणत्याही खेळ प्रकारात एका वयोगटामध्ये जास्तीत जास्त तीन वर्षे सहभागी होऊ शकेल, जर तो खेळाडू एखाद्या वर्गात नापास झाला तर त्या वर्गात असताना तो एकदाच सहभाग घेऊ शकतो.
- * १४ वर्षे वयोगटामध्ये ०५ वी किंवा त्या आतील वर्गातील व १९ वर्षे वयोगटामध्ये ०६ वी किंवा त्या आतील वर्गातील खेळाडूंना सहभागी होता येणार नाही.
- * वजन गटातील खेळाडू हा प्राथमिक स्तरावर ज्या वजनगटामध्ये सहभागी झाला आहे त्याच वजन गटामध्ये त्यास पुढील सर्व स्तरावर सहभागी व्हावे लागेल, त्यास वजन गट बदलता येणार नाही.
- * टेबल टेनिस, बॅडमिंटन, लॉनटेनिस ह्या खेळांच्या स्पर्धा सांघिक व वैयक्तिक दोन्ही प्रकारात आयोजित होतात त्यामुळे सांघिक प्रकारात कमीत कमी ३ व जास्तीत जास्त ५ खेळाडू सहभागी होतील व वैयक्तिक प्रकारात जास्तीत जास्त २ खेळाडू सहभागी होतील.

इतर क्रीडा स्पर्धा बाबत नियम :

- * नेहरू कप हॉकी स्पर्धेत एका खेळाडूस कोणत्याही एकाच गटात खेळता येईल.
- * सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेत एका खेळाडू कोणत्याही एकाच गटात खेळता येईल.
- * सुब्रतो मुखर्जी फुटबॉल व नेहरू हॉकी स्पर्धेत प्राथमिक स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत विजयी संघ सहभागी होईल.
- * सुब्रतो मुखर्जी फुटबॉल व नेहरू हॉकी या स्पर्धांना इयत्तेची अट लागू नाही.
- * स्पर्धेत प्राथमिक स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत विजयी संघ सहभागी होईल.



सन २०२५-२६ या वर्षात आयोजित करावयाच्या खेळ प्रकारांची यादी

अ.क्र.	स्पर्धेचे नाव	वयोगट	सांघिक / वैयक्तिक
१	आर्चरी	१४, १७, १९ मुले व मुली	सांघिक
२	टेबल टेनिस	१४, १७, १९ मुले व मुली	सांघिक
३	वुशू	१७, १९ मुले व मुली	वैयक्तिक वजनगट
४	मैदानी	१४, १७, १९ मुले व मुली	वैयक्तिक / खेळप्रकार
५	तायक्वांदो	१४, १७, १९ मुले व मुली	वैयक्तिक वजनगट
६	बॅडमिंटन	१४, १७, १९ मुले व मुली	सांघिक
७	जलतरण	१४, १७, १९ मुले व मुली	वैयक्तिक / खेळप्रकार
	डायव्हिंग	१४, १७, १९ मुले व मुली	वैयक्तिक / खेळप्रकार
८	वॉटरपोलो	१९ मुले	सांघिक
	वेटलिफ्टिंग	१७, १९ मुले व मुली	वैयक्तिक वजनगट
९	कुस्ती फ्रीस्टाईल	१४, १७, १९ मुले व मुली	वैयक्तिक वजनगट
	कुस्ती ग्रीको रोमण	१७, १९ मुले	वैयक्तिक वजनगट
१०	मल्लखांब	१४, १७, १९ मुले व मुली	सांघिक
११	बास्केटबॉल	१४, १७, १९ मुले व मुली	सांघिक
१२	कबड्डी	१४, १७, १९ मुले व मुली	सांघिक
१३	खो-खो	१४, १७, १९ मुले व मुली	सांघिक
१४	बॉक्सींग	१४ मुले १७, १९ मुले व मुली	वैयक्तिक / वजनगट
१५	क्रिकेट	१४ मुले १७, १९ मुले व मुली	सांघिक



१६	बॉल बैडमिंटन	१४, १७, १९ मुले व मुली	सांघिक
१७	सायकलिंग	१४, १७, १९ मुले व मुली	सांघिक
१८	नेहरू हॉकी	१५ मुले व १७मुले व मुली	सांघिक
१९	कॅरम	१४, १७, १९ मुले व मुली	सांघिक
२०	तलवारबाजी	१४, १७, १९ मुले व मुली	सांघिक
२१	सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल	१४ मुले व १७ मुले व मुली	सांघिक
२२	बुद्धिबळ	१४, १७, १९ मुले व मुली	सांघिक
२३	फुटबॉल	१४, १७, १९ मुले व मुली	सांघिक
२४	सॉफ्टबॉल	१४, १७, १९ मुले व मुली	सांघिक
२५	थ्रो बॉल	१४, १७, १९ मुले व मुली	सांघिक
२६	जिम्नॅस्टीक्स	१४, १७, १९ मुले व मुली	वैयक्तिक खेळप्रकार
२७	बेसबॉल	१४ मुले व १७ मुले व मुली	सांघिक
२८	रोलर स्केटिंग	११, १४, १७, १९ मुले व मुली	वैयक्तिक खेळप्रकार
	रोलर हॉकी	१९ मुले	सांघिक
२९	हॅडबॉल	१४, १७, १९ मुले व मुली	सांघिक
३०	नेटबॉल	१४, १७, १९ मुले व मुली	सांघिक
३१	योगासन	१४, १७, १९ मुले व मुली	सांघिक
३२	हॉकी	१४, १७, १९ मुले व मुली	सांघिक
३३	शुटिंग बॉल	१७, १९मुले व मुली	सांघिक
३४	ज्युदो	१४, १७, १९ मुले व मुली	वैयक्तिक वजनगत
३५	किकबॉक्सींग	१४, १७, १९ मुले व मुली	वैयक्तिक वजनगत



३६	व्हॉलीबॉल	१४, १७, १९ मुले व मुली	सांघिक
३७	लॉन टेनिस	१४, १७, १९ मुले व मुली	सांघिक
३८	कराटे	१४, १७, १९ मुले व मुली	वैयक्तिक वजनगट
३९	रायफल शूटिंग	१४, १७, १९ मुले व मुली	वैयक्तिक खेळप्रकार
४०	स्कॅश	१४, १७, १९ मुले व मुली	सांघिक
४१	सिकई मार्शल आर्ट	१४, १७, १९ मुले व मुली	वैयक्तिक वजनगट
४२	रोलबॉल	१४, १७, १९ मुले व मुली	सांघिक
४३	डॉजबॉल	१७, १९ मुले व मुली	सांघिक
४४	रम्बी	१४, १७, १९ वर्षाखालील मुले व मुली	सांघिक
४५	मॉडर्न पेंटथलॉन	१७, १९ मुले व मुली	सांघिक
४६	सेपक टकरा	१४, १७, १९ वर्षाखालील मुले व मुली	सांघिक
४७	सॉफ्ट टेनिस	१४, १७, १९ वर्षाखालील मुले व मुली	सांघिक
४८	टेनिक्वाईट	१४, १७, १९ वर्षाखालील मुले व मुली	सांघिक
४९	आटयापाटया	१४, १७, १९ वर्षाखालील मुले व मुली	सांघिक
५०	स्पीडबॉल	१४, १७, १९ वर्षाखालील मुले व मुली	सांघिक
५१	युनिफाईट	१७, १९ वर्षाखालील मुले व मुली	सांघिक
५२	तेंग सु डो	१४, १७, १९ वर्षाखालील मुले व मुली	वैयक्तिक
५३	मॉटेक्स बॉल क्रीकेट	१९ वर्षाखालील मुले व मुली	सांघिक
५४	कुडो	१४, १७, १९ वर्षाखालील मुले व मुली	वैयक्तिक वजनगट
५५	फिल्ड आर्चरी	१४, १७, १९ वर्षाखालील मुले व मुली	वैयक्तिक
५६	अष्टो झू आखाडा	१४, १७, १९ वर्षाखालील मुले व मुली	वैयक्तिक



कबड्डी खेळाचे वजन गट व क्रीडांगणाची मापे

अ. क्र.	वयोगट	क्रीडांगणाचे क्षेत्रफळ	वजन गट
१	१४ वर्षाखालील मुले	११ X ८ मीटर	५१ किलो खालील
२	१४ वर्षाखालील मुली	११ X ८ मीटर	४८ किलो खालील
३	१७ वर्षाखालील मुले	१२ X ८ मीटर	५५ किलो खालील
४	१७ वर्षाखालील मुली	१२ X ८ मीटर	५५ किलो खालील
५	१९ वर्षाखालील मुले	१३ X १० मीटर	७० किलो खालील
६	१९ वर्षाखालील मुली	१२ X ८ मीटर	६५ किलो खालील

तालुका स्तरावर आयोजित करावयाचे खेळ

१) कबड्डी २) खो-खो ३) व्हॉलीबॉल ४) मैदानी ५) कुस्ती ६) फुटबॉल ७) तायक्वांदो ८) क्रिकेट ९) कराटे १०) बुद्धीबळ

* बॉक्सिंग वजन गट *

१४ वर्षाखालील मुले	१७ वर्षाखालील मुले / मुली		१९ वर्षाखालील मुले / मुली	
२८ ते ३०	४६ किलो खालील	४२ किलो खालील	४६ किलो खालील	४५ किलो खालील
३० ते ३२	४६ ते ४८	४२ ते ४४	४६ ते ४९	४५ ते ४८
३२ ते ३४	४८ ते ५०	४४ ते ४६	४९ ते ५२	४८ ते ५१
३४ ते ३६	५० ते ५२	४६ ते ४८	५२ ते ५६	५१ ते ५४
३६ ते ३८	५२ ते ५४	४८ ते ५०	५६ ते ६०	५४ ते ५७
३८ ते ४०	५४ ते ५७	५० ते ५२	६० ते ६४	५७ ते ६०
४० ते ४२	५७ ते ६०	५२ ते ५४	६४ ते ६९	६० ते ६४
४२ ते ४४	६० ते ६३	५४ ते ५७	६९ ते ७५	६४ ते ६६
४४ ते ४६	६३ ते ६६	५७ ते ६०	७५ ते ८१	६६ ते ६९
४६ ते ४८	६६ ते ७०	६० ते ६३	८१ ते ९१	६९ ते ७५
४८ ते ५०	७० ते ७५	६३ ते ६६	९१ वरील	७५ ते ८१
	७५ ते ८०	६६ ते ७०		८१ वरील
	८० वरील	७० ते ७५		
		७५ ते ८०		
		८० वरील		



किक बॉक्सिंग

वयोगट	वजनगट									
१४ वर्षे मुले	-२४ किग्रॅ	-२८ किग्रॅ	-३२ किग्रॅ	-४२ किग्रॅ	-४७ किग्रॅ	-५२ किग्रॅ	-५७ किग्रॅ	-६३ किग्रॅ	+६३ किग्रॅ	
१४ वर्षे मुली	-२४ किग्रॅ	-२८ किग्रॅ	-३२ किग्रॅ	-३७ किग्रॅ	-४२ किग्रॅ	-४६ किग्रॅ	-५० किग्रॅ	+५० किग्रॅ		
१७ वर्षे मुले	-३५ किग्रॅ	-४० किग्रॅ	-४५ किग्रॅ	-५० किग्रॅ	-५५ किग्रॅ	-६० किग्रॅ	-६५ किग्रॅ	-८० किग्रॅ	-७५ किग्रॅ	+७५ किग्रॅ
१७ वर्षे मुली	-३५ किग्रॅ	-४० किग्रॅ	-४५ किग्रॅ	-५० किग्रॅ	-५५ किग्रॅ	-६० किग्रॅ	+६० किग्रॅ			
१९ वर्षे मुले	-४४ किग्रॅ	-४८ किग्रॅ	-५२ किग्रॅ	-५६ किग्रॅ	-६० किग्रॅ	-६५ किग्रॅ	-७० किग्रॅ	-७५ किग्रॅ	-८० किग्रॅ	+८० किग्रॅ
१९ वर्षे मुली	-४५ किग्रॅ	-४८ किग्रॅ	-५१ किग्रॅ	-५४ किग्रॅ	-५७ किग्रॅ	-६३ किग्रॅ	+६३ किग्रॅ			

वुशू वजन गट

१७ वर्षा खालील मुले	१७ वर्षा खालील मुले	१९ वर्षा खालील मुले	१९ वर्षा खालील मुले
४० किलो खालील	३६ किलो खालील	४० किलो खालील	३६ किलो खालील
४५ किलो खालील	४० किलो खालील	४५ किलो खालील	४० किलो खालील
४८ किलो खालील	४५ किलो खालील	४८ किलो खालील	४५ किलो खालील
५२ किलो खालील	४८ किलो खालील	५२ किलो खालील	४८ किलो खालील
५६ किलो खालील	५२ किलो खालील	५६ किलो खालील	५२ किलो खालील
६० किलो खालील	५६ किलो खालील	६० किलो खालील	५६ किलो खालील
६५ किलो खालील	६० किलो खालील	६५ किलो खालील	६० किलो खालील
७० किलो खालील	६५ किलो खालील	७० किलो खालील	६५ किलो खालील
७५ किलो खालील	७० किलो खालील	७५ किलो खालील	६५ किलो वरील
८० किलो खालील		८० किलो खालील	
८५ किलो खालील		८५ किलो खालील	

ज्युदो स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची वजने

वयोगट					
१४ वर्षाखालील		१७ वर्षाखालील		१९ वर्षाखालील	
मुले	मुली	मुले	मुली	मुले	मुली
-२५ किलो आत	-२३ किलो आत	-४० किलो आत	-३६ किलो आत	-४० किलो आत	-३६ किलो आत
-३० किलो आत	-२७ किलो आत	-४५ किलो आत	-४० किलो आत	-४५ किलो आत	-४० किलो आत
-३५ किलो आत	-३२ किलो आत	-५० किलो आत	-४४ किलो आत	-५० किलो आत	-४४ किलो आत
-४० किलो आत	-३६ किलो आत	-५५ किलो आत	-४८ किलो आत	-५५ किलो आत	-४८ किलो आत
-४५ किलो आत	-४० किलो आत	-६० किलो आत	-५२ किलो आत	-६० किलो आत	-५२ किलो आत
-५० किलो आत	-४४ किलो आत	-६६ किलो आत	-५७ किलो आत	-६६ किलो आत	-५७ किलो आत
५० किलो वरील	४४ किलो वरील	-७३ किलो आत	-६३ किलो आत	-७३ किलो आत	-६३ किलो आत
		-८१ किलो आत	-७० किलो आत	-८१ किलो आत	-७० किलो आत
		-९० किलो आत	-७० किलो वरील	-९० किलो आत	-७० किलो वरील
		९० किलो वरील		९० किलो वरील	



१४ वर्षाखालील		१७ वर्षाखालील		१९ वर्षाखालील		
मुले	मुली	मुले फ्री व ग्रीको	मुली	मुले फ्री	मुली	मुले ग्रीको
३५ कि. खालील	३० कि. खालील	४५	४०	५७ कि. खालील	५० कि. खालील	५५ कि. खालील
३८ कि. खालील	३३ कि. खालील	४८ कि. खालील	४३ कि. खालील	६१ कि. खालील	५३ कि. खालील	६० कि. खालील
४१ कि. खालील	३६ कि. खालील	५१ कि. खालील	४६ कि. खालील	६५ कि. खालील	५५ कि. खालील	६३ कि. खालील
४४ कि. खालील	३९ कि. खालील	५५ कि. खालील	४९ कि. खालील	७० कि. खालील	५७ कि. खालील	६७ कि. खालील
४८ कि. खालील	४२ कि. खालील	६० कि. खालील	५३ कि. खालील	७४ कि. खालील	५९ कि. खालील	७२ कि. खालील
५२ कि. खालील	४६ कि. खालील	६५ कि. खालील	५७ कि. खालील	७९ कि. खालील	६२ कि. खालील	७७ कि. खालील
५७ कि. खालील	५० कि. खालील	७१ कि. खालील	६१ कि. खालील	८६ कि. खालील	६५ कि. खालील	८२ कि. खालील
६२ कि. खालील	५४ कि. खालील	८० कि. खालील	६५ कि. खालील	९२ कि. खालील	६८ कि. खालील	८७ कि. खालील
६८ कि. खालील	५८ कि. खालील	९२ कि. खालील	६९ कि. खालील	९७ कि. खालील	७२ कि. खालील	९७ कि. खालील
७५ कि. खालील	६२ कि. खालील	११० कि. खालील	७३ कि. खालील	१२५ कि. खालील	७६ कि. खालील	१३० कि. खालील

१४ वर्षाखालील		१७ वर्षाखालील		१९ वर्षाखालील	
मुले	मुली	मुले	मुली	मुले फ्री	मुली
-१८	-१६	-३५	-३२	४१-४५	-४०
१८-२१	१६-१८	३५-३८	३२-३५	४५-४८	४०-४२
२१-२३	१८-२०	३८-४१	३५-३८	४८-५१	४२-४४
२३-२५	२०-२२	४१-४५	३८-४२	५१-५५	४४-४६
२५-२७	२२-२४	४५-४८	४२-४४	५५-५९	४६-४९
२७-२९	२४-२६	४८-५१	४४-४६	५९-६३	४९-५२
२९-३२	२६-२९	५१-५५	४६-४९	६३-६८	५२-५५
३२-३५	२९-३२	५५-५९	४९-५२	६८-७३	५५-५९
३५-३८	३२-३५	५९-६३	५२-५५	७३-७८	५९-६३
३८-४१	३५-३८	६३-६८	५५-५९	+७८	६३-६८
+४१	+३८	६८-७३	५९-६३		+६८
		७३-७८	६३-६८		
		+७८	+६८		

स्पर्धाबाब / अंतर	१४,१७ वर्षा आतील		स्पर्धाबाब / अंतर	१९ वर्षा आतील	
	मुले	मुली		मुले	मुली
वेळेनुसार ५ ते ७ कि.मी.	२	२	वेळेनुसार १५ ते १९ कि.मी.	२	२
मास स्टार्ट १५ ते १७ कि.मी.	२	-	वेळेनुसार १० ते १२ कि.मी.	२	-
मास स्टार्ट १० ते १२ कि.मी.	---	२	मास स्टार्ट २० ते २५ कि.मी.	-	२
			मास स्टार्ट १५ ते १७ कि.मी.	-	२

छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा सन २०२५ बारामती, पुणे



“शरीर माध्यम खलु धर्म साधनाम्”

बुक – पोस्ट

प्रति

मा.

प्रेषक :

श्री. जगन्नाथ लकडे

जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे.

तथा सदस्य सचिव

जिल्हा क्रीडा परिषद, पुणे.

Email : dsopune6@gmail.com